

महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 60

अन्वये 13 मुद्द्यांची माहिती

सन 2024-2025

////////////////////////////////////.

प्रभाग कार्यालय क्र.02,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), पहिला मजला, भाईंदर (प) ता. जि.ठाणे. 401101

कलम 60 अ(१)

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका कर विभाग या सार्वजनिक प्राधिकारणाच्या कामांचा आणि कर्तव्यांचा तपशिल :-

१	सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव	प्रभाग कार्यालय क्र.2
२	संपूर्ण पत्ता	डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), पहिला मजला, भाईंदर (प) ता. जि.ठाणे. 401101
३	कार्यालय प्रमुख	श्री. संजय दोंदे-8422811309 श्री. सुधाकर लेडवे-8237274595 श्रीम. लॉरेटा घाडगे- 9987031164 प्र. सहा. आयुक्त प्रभाग समिती क्र.2
४	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे?	मा.उप-आयुक्त च्या कार्यक्षेत्रा अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका
५	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?	मा.उप-आयुक्त व मा.आयुक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका
६	कार्यक्षेत्र : भौगोलिक	सुमारे चौरस.कि.मी.
७	अंगीकृत व्रत (Mission)	मालमत्ता कर वसुलीचा इष्टांक पूर्ण करणे, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर आळा घालणे, फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे.
८	ध्येय धोरण (Vision)	मालमत्ता कराची वार्षिक इष्टांकानुसार जास्तीत जास्त वसुली करणे. अनधिकृत बांधकाम व फेरीवाला हटविणेची कारवाई करणे.
९	साध्ये	मालमत्ता कराची वार्षिक इष्टांकानुसार जास्तीत जास्त वसुली करणे. अनधिकृत बांधकाम व फेरीवाला हटविणेची कारवाई करणे.
१०	प्रत्यक्ष कार्य	1) मालमत्ता हस्तांतरण 2) मालमत्ता कराची आकारणी 3) मालमत्ता कर वसुली 4) विवाह नोंदणी 5) परवाना 6) अतिक्रमण / फेरीवाला नियंत्रण 7) हॉल, मंडप, भाड्याने देणे
११	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल	1) मालमत्ता हस्तांतरण 2) मालमत्ता कराची आकारणी 3) मालमत्ता कर वसुली 4) विवाह नोंदणी 5) परवाना 6) अतिक्रमण / फेरीवाला नियंत्रण 7) हॉल, मंडप भाड्याने देणे

१२	स्थावर मालमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमीन, इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशिल द्यावा.)	मिरा-भाईंदर महानगरपालिका डॉ.बाबासाहेब आंबेडकरभवन (नगरभवन), पहिला मजला, भाईंदर (प) ता. जि.ठाणे. 401101 1) विनायक नगर समाज मंदिर हॉल, मोदी पटेल रोड, भाईंदर (प.)
१३	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढून, प्रत्येक पातळीवर कार्यक्षेत्र व संपर्काच्या पत्त्याशी त्याची जोड घालून दाखवावी.)	प्रभाग समिती क्र. २ प्रारूप तक्ता (नमुना) <pre> graph TD A[मा. आयुक्त] --> B[मा. अतिरिक्त आयुक्त] B --> C[मा. उपायुक्त] C --> D[प्र. सहा. आयुक्त] D --> E[कार्यालय अधीक्षक] E --> F[कनिष्ठ अभियंता] F --> G[कर निरीक्षक] G --> H[लिपिक] H --> I[शिपाई/स.का.] </pre>

१४	कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन कालानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही द्यावा.)	मुख्य कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 ते सायं. 6.15 श्री. संजय दोंदे-8422811309 श्री. सुधाकर लेडवे-8237274595 श्रीम. लॉरेटा घाडगे- 9987031164 प्र. सहा. आयुक्त प्रभाग समिती क्र.2 ई-मेल :- ward02@mbmc.gov.in
१५	साप्ताहिक सुट्टी आणि विशेष सेवेचा कालावधी	शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्ट्या

कलम 60- अ(2) (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र. 2 विभाग कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित

अ.क	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीची उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक						

कलम 60- अ(2) (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र. 2 कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

अ.क	अधिसभेचे नाव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक						

कलम 60- अ(2) (क)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र. 3 कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित

अ.क	परिषदेचे नाव	परिषदेचे सदस्य	परिषदेची उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक						

कलम 60- अ(2) (ड)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र. 3 कार्यालयाच्या संस्थेची यादी प्रकाशित

अ.क	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक						

कलम 60 - अ (3)

**मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग समिती क्र.2 कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची
नावे व त्यांचे मासिक वेतन**

अ. क्र.	कर्मचा-याचे नाव	पदनाम	कर्मचारी संकेतांक क्र	मोबाईल क्रमांक
1.	श्री. संजय दोंदे श्री. सुधाकर लेडवे श्रीम.लॉरेटा घाडगे	प्र.सहा. आयुक्त	-	8422811309 8237274595 9987031164
2.	श्री.चंचल ठाकरे	कनिष्ठ अभियंता (ठेका)	-	8668346768
3.	श्री. संपत मदवान	लिपिक	-	8356998360
4.	श्री. किरण जाधव	लिपिक	-	9867715519
5.	श्री. सचिन आत्माराम गोसावी	लिपीक	-	8928074899
6.	श्री. मनोज कुमरे	लिपीक	-	9011518298
7.	श्री. शरद तांडेल	लिपीक	-	9619935222
8.	श्री. अवधुत पिसे	लिपीक	-	8169362360
9.	श्री. सागर खामकर	लिपीक	-	8600134224
10.	सौ. कविता संतोष घाडी (कविता संभाजी गुरव)	संगणक चालक	-	9892450591
11.	सौ. सायली सुनिल खेडेकर (दिपमाला वि. मोसेकर)	संगणक चालक	-	8149720660
12.	श्री. चेतन विशे	शिपाई	-	9307771717
13.	श्री. मनोज बांगारा	शिपाई	-	7773973239
14.	श्री. राकेश त्रिभुवन	सफाई कामगार	-	8286215252
15.	श्री. ईश्वर प्रेमसिंग	सफाई कामगार	-	8652519461
16.	श्री. सेल्वकुमार आरमुगम	सफाई कामगार	-	9967052795
17.	श्रीम. पलानी अम्मा	सफाई कामगार	-	9819867009
18.	श्रीम. कोलंजी अम्मा मनी	सफाई कामगार	-	8108689451
19.	श्री. आरमुगम अय्यादुराई	सफाई कामगार	-	8108689451
20.	श्री. आरमुगम अंगपन	सफाई कामगार	-	9867058536
21.	श्री. राघो रमण भवर	सफाई कामगार	-	9168612256
22.	श्री. परशुराम सिंगाराम	सफाई कामगार	-	9833466132
23.	श्री. समाधान त्रिभुवन	सफाई कामगार	-	7039184124
24.	श्री. जितेन्द्र ना. पाटील	सफाई कामगार	-	9082775148
25.	श्रीम.स्मिता इंगळे	सफाई कामगार	-	8422910396
26.	श्री. लक्ष्मण मेहेर	सफाई कामगार	-	9764426736
27.	श्री. विजय पाटील	सफाई कामगार	-	7738990012
28.	श्री. अनपयागन कोतन	सफाई कामगार	-	9619543318

अ. क्र.	कर्मचा-याचे नाव	पदनाम	कर्मचारी संकेतांक क्र	मोबाईल क्रमांक
29.	श्रीम. शोभा चव्हाण	सफाई कामगार	-	9819832921
30.	श्री. रोहिणी शिगवण	सफाई कामगार	-	7738657057
31.	श्री.शेषराव ता. अल्हाड	सफाई कामगार	-	8689867126
32.	श्री. राजू शिरसाट	सफाई कामगार	-	9819032710
33.	श्री.कृष्णमूर्ती थंडापाणी	सफाई कामगार	-	9004054647
34.	सौ. सुरेखा निलेश राजपुरिया	संगणक चालक तथा लिपीक (ठेका)	-	7875279569
35.	श्री. विनय भोईर	संगणक चालक तथा लिपीक (ठेका)	-	8600344395

कलम 60 - अ (4)

**मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग समिती क्र.2 कार्यालयातील अधिकारी मिळणा-या /
सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशीलवार माहिती**

परवाना/ परवानगी/सवलतीचे प्रकार

अ.क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्या चा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांकापासून	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
			25			

कलम 60 - अ (5)

**मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग समिती क्र.2 कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व
खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.**

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
1.	निरंक				

कलम 60 - अ (5)

**मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र.2 विभाग कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक
व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.**

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
1.	लागू नाही				

कलम 60 अ(6) (अ)

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग कार्यालय क्र. 2 या सार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना निर्णय प्रक्रियेची आणि त्यावरील देखरेखीची पध्दत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायित्व.

कामाचे स्वरूप :

- 1) मालमत्ता हस्तांतरण 2) मालमत्ता कराची आकारणी
- 3) मालमत्ता कर वसुली 4) विवाह नोंदणी 5) परवाना
- 6) अतिक्रमण / फेरीवाला नियंत्रण 7) हॉल, मंडप, भाड्याने देणे

संबंधित तरतुद :

संबंधित अधिनियम :

नियम :

शासन निर्णय : 1. शासन निर्णय क्रमांक : कंडोमपा-1006/प्र.क्र.192/2006/नवि-28, दिनांक 02 मार्च, 2009 -राज्यातील नागरी भागात अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी उपाययोजना.

2. शासन निर्णय क्रमांक : टिपीएस-1815/प्र.क्र.359/15/नवि-13, दिनांक 06 मे, 2016 -राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांवर, अतिक्रमणांवर सनियंत्रण ठेवण्यासाठी व आळा घाळण्यासाठी सर्व नियोजन प्राधिकरणे / विशेष नियोजन प्राधिकरणे यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 154 अन्वये निदेश.

3. शासन निर्णय क्रमांक : टिपीव्ही 1908/1184/प्र.क्र.1/09/नवि-27, दिनांक 28 जानेवारी, 2010 - महानगरपालिका, नगरपरिषदांमध्ये काम करणाऱ्या नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्ये व कर्तव्यांबाबत.

4. शासन निर्णय क्रमांक : याचिका -3017/प्र.क्र.130/नवि-22, दिनांक 14 मार्च, 2017 -अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयाची अंमलबजावणी.

5. महाराष्ट्र शासन, क्र. संकिर्ण-2517/प्र.क्र.161/नवि-21, दिनांक 09 ऑक्टोबर, 2017 -रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्याबाबत.

परिपत्रक क्रमांक :

कार्यालयीन आदेश :

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कामाचे टप्पे	अपेक्षित कालावधी	प्रत्येक कामाबाबत आणि प्रत्येक टप्प्यावर कर्मचा-यांची व अधिका-यांची भुमीका आणि जबाबदारी	शेरा (असल्यास)
1	विवाह नोंदणी विभाग	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे	3 दिवस		
2	मालमत्ता कर विभाग	मालमत्ता कर उतारा देणे	3 दिवस		
3		थकबाकी नसल्याचा दाखला देणे	3 दिवस		
4		दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	15 दिवस		
5		वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र	15 दिवस		
6		नव्याने कर आकारणी	15 दिवस		
7		पुनःकर आकारणी	15 दिवस		
8		कराची मागणीपत्र तयार करणे	3 दिवस		
9		करमाफी मिळणे	7 दिवस		
10		रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे	15 दिवस		
11		स्वयंमुल्यांकन	15 दिवस		
12		आक्षेप नोंदविणे	15 दिवस		
13		उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन	15 दिवस		
14		मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी	15 दिवस		
15		मालकी हक्कात बदल करणे	15 दिवस		
16	परवाना विभाग	व्यापार/ व्यवसाय साठा करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्र	15 दिवस		
17		नविन परवाना मिळणे	15 दिवस		
18		परवान्याचे नुतनीकरण	15 दिवस		
19		परवाना हस्तांतरण	3 दिवस		
20		परवाना दुय्यम प्रत	7 दिवस		
21		व्यवसायाचे नाव बदलणे	3 दिवस		
22		व्यवसाय बदलणे	3 दिवस		
23		परवाना धारक/ भागीदाराचे नाव बदलणे	15 दिवस		
24		भागीदाराचे संख्येत बदल (वाढ/ कमी)	15 दिवस		

25		परवाना रद्द करणे	15 दिवस		
26		कालबाह्य परवानासाठी नुतनीकरण सुचना	15 दिवस		
27		व्यवसाय परवाना स्वयं नुतनीकरण	7 दिवस		
28	मंडप परवानगी	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	15 दिवस		
29	आवक-जावक	तक्रार अर्ज/टपाल स्विकारणे व संबंधितास पोच देणे	त्याच दिवशी		
30	अतिक्रमण व अनधिकृत	पदपथावरील/रस्त्यावरील (तक्रारीनंतर) अतिक्रमणे दूर करणे	3 दिवस		
31	बांधकाम विभाग	अनधिकृत बांधकामाची तक्रार आल्यानंतर क्षेत्रिय अधिका-यामार्फत निरीक्षण करणे व अहवाल सादर करणे.	7 दिवस		
32		अनधिकृत/अधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता लागल्यास नगररचना विभागाकडून अभिप्राय मागविणे.	3 दिवस		
33		अनधिकृत बांधकाम करणा-यावर कायदेशीर नोटीस बजाविणे.	3 दिवस		
34		कायदेशीर नोटीस बजावून नोटीसीची मुदत संपल्यानंतर अनधिकृत बांधकाम दूर करणे (पोलिस बंदोबस्त उपलब्धतेनुसार)	30 दिवस		
35		पावसाळ्यात तात्पुरती ताडपत्री शेड/पत्राशेड टाकणेस परवानगी	7 दिवस		
36	फेरीवाला नियंत्रण	रस्त्यावरील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यावर कारवाई करणे	नियमित		
37	विभाग	अनधिकृत व मुदतबाह्य बोर्ड/बॅनरवर कारवाई करणे	24 तासात		
38		बोर्ड/बॅनर/मंडप/स्टेज यांना परवानगी देणे (समाज मंदिर/शाळा/मैदान भाड्याने देणे)	7 दिवस		

कलम 60 - अ (6) (ब)

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग कार्यालय क्र. 2 या सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी. उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी.

अ.क्र.	विषय	दस्तऐवज/धारिणी/ नोंदवही यापैकी कोणत्या प्रकारात उपलब्ध	धारणी क्र./ नोंदावही क्र.	तपशिल	किती काळापर्यंत ही माहिती सांभाळून ठेवली जाते?
1	मालमत्ता कर आकारणी	मालमत्ता कर आकारणी नोंदवही	नमुना नं.43	मालमत्तांच्या आकारणीची नोंदणी	कायम
2	अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम	नोटीस नोंदवही	1	अनधिकृत बांधकामाचे अनुषंगाने करावयाच्या	20 वर्षे
3	अनधिकृत बांधकाम	निष्कासित नोंदवही	1	अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईबाबत	20 वर्षे
4	दैनंदिन येणा-या पत्रांची नोंदवही	आवक / तक्रार नोंदवही	1	दैनंदिन येणा-या तक्रारी	5 वर्षे
5	हॉल बुकींग नोंदवही	हॉल बुकींग नोंदवही	1	मनपा हॉल बुकिंग नोंदणी	5 वर्षे
6	विवाह नोंदणी	विवाह नोंदवही	रजिस्टर - आय	दैनंदिन होणा-या विवाह नोंदणी	60 वर्षे
7	किरकोळ	पावती / पोटकिर्द	नमुना नं.78	दैनंदिन	10 वर्षे

कलम 60 - अ (7)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र.2 विभागाच्या कार्यालयातील सर्व योजनांचे तपशील, प्रस्तावित खर्च, पुरविण्यात आलेल्या प्रमुख सेवांसाठी किंवा पार पाडलेल्या कामांसाठी झालेल्या प्रत्यक्ष खर्च आणि संवितरित केलेल्या रकमांबाबतचा अहवाल

----- निरंक -----

कलम 60 - अ (8) नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र.2 विभागाच्या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती

----- निरंक -----

कलम 60 - अ (8) नमुना (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र.2 विभागाच्या कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

योजना / कार्यक्रमाचे नाव :-

अ.क्र.	लाभार्थीचे नाव व पत्ता	अनुदान / लाभ यांची रक्कम /स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
लागू नाही				

कलम 60 - अ (9)

महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाशी संबंधित बृहत् योजनेचा, शहर विकास योजनेचा किंवा इतर कोणत्याही योजनेचा तपशील

संस्थापातळीवर ठरवलेले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्टे

अ.क्र.	काम	भौतिक उद्दिष्टे (एकांकात)
१	लागू नाही	

कलम 60 - अ (10)

राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेव्दारे, विनिर्दिष्ट करेल असे, प्रमुख बांधकामाचे तपशील, तसेच बांधकामाचे मुल्य, पुर्ततचा कालावधी आणि कराराचा तपशील याबाबतची माहिती.

----- निरंक -----

कलम 60 - अ (11)

महानगरपालिका निधीचा तपशील, म्हणजेच मागील वर्षामध्ये पुढील बाबींद्वारे मिळालेले उत्पन्न :-

(अ)	कर, शुल्क, उपकर आणि अधिभार, मालमत्तेतून मिळणारे भाडे, लायसन व परवानगी यातून मिळणारे फी	
(ब)	वसुल न केला गेलेला कर, शुल्क, उपकर आणि अधिभार, मालमत्तेतून मिळणारे भाडे, लायसन व परवानगी यातून मिळणारे फी आणि वसुली न करण्यामागची कारणे	निरंक
(क)	राज्य शासनाने वसुल केलेल्या करांचा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेला हिस्सा आणि महानगरपालिकेला मिळालेली अनुदाने	लागू नाही
(ड)	महानगरपालिकेला नेमून दिलेल्या किंवा तिच्याकडे सोपवलेल्या योजना, प्रकल्प व आराखडे यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दिलेली अनुदाने, त्यांचे स्वरूप आणि विभागाची मर्यादा.	लागू नाही
(इ)	जनतेकडून किंवा अशासकीय अधिकरणांकडून मिळालेल्या देगण्या किंवा अंशदाने यामार्फत उभा केलेला पैसा.	लागू नाही

कलम 60 - अ (12)

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालय क्र.2 विभागातील नियतवाटप केलेली वार्षिक अर्थसंकल्पीय

----- लागू नाही -----

कलम 60 - अ (13)

विहित करण्यात येईल अशी इतर माहिती.

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग कार्यालय क्र.2 विभागातील कार्यालयाच्या परिणामकारक कामांसाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अ. क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियमा/परिपत्रकाव्दारे	पुनरावृत्तीकाल
1.	लोकशाही दिन	महानगरपालिकेचे आयुक्त नागरिकांच्या वैयक्तिक पहिल्या सोमवारी लोकाशाही दिनामध्ये नागरिकांचे अर्ज स्विकारून त्या अर्जावर सुनावणी घेऊन कार्यवाहीच्या सुचना देतात	शासन परिपत्रक क्र. प्रसुधा 2011 /प्र.क्र. 189 /11/18-अ मंत्रालय, मुंबई 400032, दि. 26 सप्टेंबर 2012	दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी